



GARWARE SYNTHETICS LIMITED

Date: 03rd November, 2021

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai-400 001

REGD OFFICE & FACTORY
MANISH TEXTILES INDUSTRIES PREMISES
OPP GOLDEN CHEMICAL, PENKAR PADA
POST MIRA, DIST THANE - 401 104

CIN: L99999MH1969PLC014371

TEL 022-2845 6037 / 2845 7763
GRAMS 'GARFLON'
WEB www.garwaresyn.com
E-mail garware.synthetic@gmail.com

Ref: Scrip Code: 514400
Garware Synthetics Limited

Sub: Submission of Newspaper Clipping Pursuant to regulation 47(1) (b) of SEBI (LODR) Regulation, 2015 of Un-audited Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2021

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping for un-audited Financial Results as per Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation, 2015 for the Quarter and half year ended 30th September, 2021 published in "Navshakti" (Marathi) and "The Free Press Journal" (English) on Wednesday, 03rd November, 2021 for you records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,
For Garware Synthetics Limited

Sunder Moolya
DIN: 02926064
Director



Encl: Newspaper clipping

GARWARE SYNTHETICS LIMITED. Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp Golden Chemical, Penkar Pada, Mira Road-401104. EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER, 2021

वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. नोंद. कार्यालय : प्लॉट क्र. ७५७/७५८, चवना स्टेट, सोनीवाडी, कोरा केंद्र चवळ, एस.सी. रोड, वारियली (पश्चिम), मुंबई-४०००१२. सौभाग्य : एल५१००एमएफ१११००एमएल००७५२८

वाटप पत्र गहाळ. नहाडा प्राधिकरण, मुंबई द्वारे शी. सुभाष एस. कुलकर्णी यांचा वाटप प्लॉट क्र. १४२, लडमजला, बिल्डिंग क्र. ६-बी, डी.एन. नगर पुलकित को-ऑप. ही. सोसा.लि., न्यू एलआयडी कॉलोनी, डी.एन. नगर, अंधेरी (प.), मुंबई-४०००१३ च्या संदर्भातील वर्ष १९७२ चे मुळ वाटप पत्र हे जुलै, २००५ च्या जोडदार पाऊस/सुमधचे घातण गहाळ/हलविले आहे आणि सदर अथक प्रचलनंतरही सापडण्यासारखे/शोधून सापडण्यासारखे नाही. जर कोणताही वाटप पत्र सापडल्यास त्वरित वरील नमुद पत्र्यावर संर्क करावा.

The spirit of Mumbai is now 93 years old! THE FREE PRESS JOURNAL. www.freepressjournal.in

जाहीर सूचना. यादारे सूचना देण्यात येते की, श्री. तुकाराम देवजी सकपाळ आणि सी. अंजली तुकाराम सकपाळ हे सर्व अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत आणि खरेदी करण्यास आमचे अंशाल इच्छुक आहेत.

IDBI BANK. आयडीबीबीएच बँक लि., दिनांक १५/११/२०२१. कर्जा सूचना. व्याज, निव्वयाधिकारीकरणे, अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत.

बँक ऑफ बरोडा Bank of Baroda. स्ट्रॅटेजिक असेट मॅनेजमेंट खाखा. १ ला मजला, १७/बी मुंबई समाचार मार्ग, होर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई - ४०००२३. ईमेल: sammun@bankofbaroda.co.in

PUBLIC NOTICE. Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Table with columns: Folio No., Name of Shareholder, No. of Shares, Distinctive Nos. From To, Certificate No. Entry for KARIM SULTANALI F.V. and CHANDANI R.S.

ASREC (India) Limited. विविधिनं क्र. २, युनिट क्र. २०१/२०२१ आणि २००-२०२१, लडमजला, सॉल्टिअर कॉम्प्लेक्स मार्ग, अंधेरी-पारकोपर लिंक रोड, चकला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१३.

(सिक्वुरीटी इंटरेट (एफोमोसॅट) २००२ च्या नियम ८(६) सहायवाचक नियम ९ (१) अन्वये) ज्याअर्धी, निव्वयाधिकारीकरणे, अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत.

Table with columns: अ.क्र., तयारीची वर्ष, एमपीएस विवर, एमपीएस विवर, एमपीएस विवर, अनेकवारपरिवर्तित विवर. Entry for ट्रेड प्रमाण.

श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. मुख्यालय : जोडी १० ए आणि बी, कार्लमन, एन. बी. एम. मार्ग, विकोली (प.), मुंबई-४०० ०८३. फोन : ०२२-२५७९३३२३/२५७९३६६२२.

Table with columns: अ.क्र., पक्षाचे नाव, ३१ मार्च, २०१९ रोजी राखण बांधकामावर दिली राखण. Entry for पूर्वी इंडस्ट्रीज.

ज्याअर्धी, निव्वयाधिकारीकरणे, अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत.

Table with columns: अ.क्र., पक्षाचे नाव, ३१ मार्च, २०१९ रोजी राखण बांधकामावर दिली राखण. Entry for शिल्पी परामिणी क. प्रा. लि.

ज्याअर्धी, निव्वयाधिकारीकरणे, अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत.

दोन्ही बाजूने संपादन केले आहे. नोंद. कार्यालय : प्लॉट क्र. ७५७/७५८, चवना स्टेट, सोनीवाडी, कोरा केंद्र चवळ, एस.सी. रोड, वारियली (पश्चिम), मुंबई-४०००१२. सौभाग्य : एल५१००एमएफ१११००एमएल००७५२८

श्री. कृष्णचंद्र मुनी, सी. निलंदाजी कृष्णा मुनी यांच्या नावामधील सर्व क्र. ४८९/१ ते २९ (जुलै सर्व क्र. १६९/१, १७०/१ व १७१/१, १७२/१) मॉडेल गाव, तालुका मुंबई, जिह्वा रायवड येथील साई कृष्ण खेळी आण ज्ञात प्रकल्पामधील क्र. १ अशा ज्ञात इमारतीच्या मोज. क्र. ३७, २७५ चौ. मी.ची चर्चई, ५५ मजलावरील मोज. क्र. ५०० ते सर्व भाग व विभाग आणि वाटपची १) एफोमोसॅट बाळकनी अंतर्गत १,२५० चौ. मी.ची चर्चई क्षेत्र २) ओपन बाल्कनी अंतर्गत ... चौ. मी.ची चर्चई क्षेत्र ३) कवर्ड बाल्कनी अंतर्गत १,९२५ चौ. मी.ची चर्चई क्षेत्र ४) वेदर गेज बाल्कनी अंतर्गत ३,८६३ चौ. मी.ची चर्चई क्षेत्र ५) ओपन टरेस (प्रोजेक्ट) अंतर्गत ८,००९ चौ. मी.ची चर्चई क्षेत्र ६) टरेस नॅचरल अंतर्गत ... चौ. मी.ची चर्चई क्षेत्र ७) युनिटद्वारे जोडलेले कोणतेही वित्तीय मोबदलाशिवाय तगा अतिरिक्त वापरयोग्य क्षेत्राचे हक्कदार आहेत. ४) सध्या जमीनवत बांधकामित/बांधकामात होणारे/बांधकामांतर्गत आहे.

THE INVESTMENT TRUST OF INDIA LIMITED. Regd. Office: ITI House, 36, D. R. K. Shirodkar Marg, Parel, Mumbai - 400 012. Tel: +91-22-6911 3300; Fax: +91-22-6911 3350; Email: cosecary@itiorg.com; Website: www.itiorg.com

Extract of unaudited consolidated financial results for the quarter and half ended September 30, 2021. Table with columns: Sr. No., Particulars, Quarter ended, Half year ended, Year ended. Includes Total Income, Net Profit, and Earnings per share.

Table with columns: माहिती क्र., मिळकतीचे वर्णन, राखणी विवरण (₹. लाखात), इ.अ.र. (₹. लाखात). Entry for रिहायगी भिद्येन, पिळकण, मानगडा, पोखरा रोड क्र. २, टाणे (पश्चिम).

ज्याअर्धी, निव्वयाधिकारीकरणे, अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत.

मसर्स शाह अंड फुरिया असोसिएट्स, सी/बी- भागीदार वकील आणि सॉलिसिटर्स. वसुली अधिकारी-1/11 चे कार्यालय. कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

ज्याअर्धी, निव्वयाधिकारीकरणे, अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत.

JET FREIGHT. जेट फ्राईट लॉजिस्टिक्स लिमिटेड. सीआयएफ: एल६३०९एमएफ२००६पीएससी१६९१११४. नोंदीकृत कार्यालय: सी/३०६, प्रमुख प्लाझा, होली फॅमिली चर्चसमोर, चकला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००१९

ज्याअर्धी, निव्वयाधिकारीकरणे, अडथळ्यापासून मुक्त याबाबती पेशिष्यात अधिक विशेषतः वर्तन केल्याप्रमाणे प्लॉट आणि शेअर्स यांची विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी इच्छुक आहेत.

ASREC (India) Limited
 Bldg No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093.
PUBLIC NOTICE FOR E-AUCTION - SALE OF IMMOVABLE PROPERTY
 (Under Rule 8 (6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

WHEREAS, ASREC (India) Ltd., a company incorporated under the Companies Act, 1956 is registered with Reserve Bank of India as a Securitisation and Reconstruction Company under section 3 of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002) having its Registered Office at Solitaire Corporate Park, Building No. 2, Unit No. 201-202, Ground Floor, Andheri Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai - 400093 (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of **Mr. Subhash Gopinath Amberkar, Prop. of M/s. Vajramani Enterprises (borrower)** by virtue of Deed of Assignment dated 25.03.2021, executed with original lender Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., whereby ASREC (India) Ltd., in its capacity as trustee of **ASREC PS-12/2020-21 Trust**, has acquired the financial assets of aforesaid borrowers from Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI Act, 2002.

The Authorized Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 14.06.2019 u/s 13(2) of the said act calling upon the borrower **Mr. Subhash Gopinath Amberkar, Prop. of M/s. Vajramani Enterprises** (hereinafter referred to as "the Borrower") and **Mr. Sandip Balaji Desai (Surety) & Mr. B.R. Nagesh Gowda (Surety)** in their capacity for repayment of total outstanding amount aggregating to **Rs. 3,35,43,384.00 (Rupees Three Crores Thirty Five Lakhs Forty Three Thousand Three Hundred and Eighty Four only)** with further interest thereon in respect of the advances granted by the Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. to **Mr. Subhash Gopinath Amberkar, Prop. of M/s. Vajramani Enterprises**, within the stipulated period of 60 days.

The borrower/guarantors/sureties having failed to repay the entire dues as per said demand notice within the stipulated period of sixty days and pursuant to aforesaid Assignment in favour of ASREC (India) Limited acting as trustee of **ASREC - PS-12/2020-21 Trust**, the Authorized Officer of **ASREC (INDIA) LTD.**, in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Enforcement of Securities (Interest) Rules, 2002, took physical possession of the secured assets, more particularly described in the schedule here under, on 07.09.2019 in respect of Gala No. 116, measuring 1530 sq.ft. built up area and Open Terrace, admeasuring 1470 sq.ft. super built up area on the 1st Floor of Vardhaman Industrial Complex Premises Co-operative Housing Society Ltd., constructed on land bearing Survey No. 29 (pt), situated at L.B.S. Marg, Near Royal Inn Hotel, Gokul Nagar, Thane (West) - 400601.

Since the entire dues have not been cleared, Notice is hereby given to the public in general and Borrower(s) and Guarantor(s) in particular that the Authorized Officer hereby intends to sell the above mentioned secured property for recovery of dues, as per aforesaid demand u/s 13 (2) notice after giving due credit to the payment received subsequent to the said notice, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and hence the tenders / bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis.

Lot No.	Description of the Secured Assets	Reserve Price (Rs. in Lakh)	EMD (Rs. in Lakh)
1.	Gala No. 116, admeasuring 1530 sq.ft. built up area and Open Terrace, admeasuring 1470 sq.ft. super built up area on the 1st Floor of Vardhaman Industrial Complex Premises Co-operative Housing Society Ltd., constructed on land bearing Survey No. 29 (pt), situated at L.B.S. Marg, Near Royal Inn Hotel, Gokul Nagar, Thane (West) - 400601.	360.00	36.00
	Bid Increment (In Rs.)		
	50,000/-		

TERMS AND CONDITIONS OF SALE

- THE E-AUCTION WILL BE HELD ON 03.12.2021 BETWEEN 11.30 A.M TO 01.30 P.M (WITH UNLIMITED AUTO TIME EXTENSION OF 5 MINUTES EACH, TILL THE SALE IS CONCLUDED).**
- E-auction will be conducted under "online electronic bidding" through Asrec's approved service provider M/s. C1 INDIA PRIVATE LIMITED at website - <https://www.bankauctions.com> (web portal of M/s C1 INDIA PRIVATE LIMITED). E-auction tender document containing online e-auction bid form, declaration, General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites: www.asrecindia.co.in and <https://www.bankauctions.com>. The intending bidder shall hold a valid e-mail address. The contacts of M/s. C1 India Private Limited - **Mr. Bhavik Pandya, Mobile: +91 8866682937, Help Line No.: +91-124-4302020/21 / 22, +91 7291981124 / 1125 / 1126, Email: gujarat@c1india.com, support@bankauctions.com.**
- Registration of the eligible bidders will be carried out by the service provider and the user ID or Password will be communicated to the bidders through e-mail. The bidders will be provided necessary training on e-auction free of cost. Neither ASREC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of bidder on account of network disruptions. To ward off such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power back-up etc.
- The particulars given by Authorized Officer are stated to the best of his knowledge, belief and records. Authorized Officer shall not be responsible for any error, mis-statement or omission etc. The intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/rights/dues affecting the property prior to submitting their bids. The e-auction advertisement does not constitute an offer and shall not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC. The property is being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorized Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ views.
- The property shall not be sold below reserve price and sale is subject to confirmation of ASREC India Ltd., the secured creditor. Bids in the prescribed format given in the tender document shall be submitted to **Authorized Officer of ASREC (India) Ltd.**, Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 or submit through email to **Sunil.Korgoanekar@asrecindia.co.in**. Last date for Submission of Bid Form is **08.12.2021 upto 04.00 PM**. The bid form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall be rejected summarily.
- The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT / RTGS in the Account No. : 00902110001517, with Bank of India, SSI, Andheri Branch, Name of the Account / Name of the Beneficiary : ASREC PS-12/2020-21 TRUST, IFSC Code : BKID0000090.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD shall not bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper refund.
- The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorized Officer and in default of such deposit, EMD will be forfeited and the property shall be sold again.
- The balance amount of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale of the property or such extended period as may be agreed upon in writing between the secured creditor and successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be forfeited and the property shall be resold and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
- The sale shall be subject to provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & Security Interest (Enforcement) Rule 2002.
- The interested bidders can inspect the property on 26.11.2021 from 02.00 PM to 05.00 PM. Contact Details : **Mr. Sunil P Korgoanekar - Cell No. 9820834318, 022-61387027, Mrs. Rashmi Irani - Cell No. 9223275105, 022-61387022, may be contacted for any query.**
- The Authorized officer reserves absolute right to accept or reject any or all offers and/or modify any terms/conditions without assigning any reasons thereof.
- The successful bidder would bear the charges/fees payable for GST, registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc. as applicable as per law.
- The highest bid will be subject to approval of the secured creditor.
- This notice, under Rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rule 2002, will also serve as 30 days' notice to the borrowers / guarantors / mortgagors for sale of secured properties under SARFAESI Act and Security Interest (Enforcement) Rules on the above mentioned date if their outstanding dues are not paid in full. Sd/-
 Date : 02.11.2021, Place : Mumbai Authorized Officer, ASREC (India) Ltd.

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.
 Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013
 CIN No. U67190MH2008PLC187552 Contact No. (022) 6182744

DEMAND NOTICE

Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules"), whereas the undersigned being the Authorized Officer of Tata Capital Housing Finance Limited (TCHFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notices under Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s)/Co-Borrower(s) and Guarantor(s) (all singularly or together referred to as "Obligors"/Legal Heir(s)/Legal Representative(s)) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notices, within 60 days from the date of the respective Notice(s), as per details given below. Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned, and the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) to pay to TCHFL, within 60 days from the date of the respective Notice(s), the amounts indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in below column till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to TCHFL by the said Obligor(s) respectively.

Loan Account Nos.	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s)/Borrower, Co-Borrower	Total Outstanding Dues (Rs.) & Demand Notice date	NPA Date
10666648	Mr. RAMESH ANANDA WAGHMARE, Mrs. KAVITA R. WAGHMARE	Rs. 1336885/- & 16-10-2021	03-09-2021

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: FLAT NO 002, ADMEASURING CARPET AREA 29.581 SQ.MTRS, GROUND FLOOR, "J" WING BUILDING, SIGNATURE DESIRE, BEHIND SHARAYU HONDASHOWROOM, NEAR H.P. PETROL PUMP, KARJAT THANE 410201

10421824 & 10579743	Mr. Dhanesh Vitthal Kamble (borrower & Legal Heir Of Late Vitthal D Kamble), Smt. Maya Vitthal Kamble (legal Heir Of Co Borrower - Late Vitthal D. Kamble), Miss. Sunita Vitthal Kamble (legal Heir Of Co Borrower - Late Vitthal D. Kamble), Mr. Rupesh Vitthal Kamble (legal Heir Of Co Borrower - Late Vitthal D. Kamble)	Rs 26,86,287/- & 26-10-2021	03.11.2020
---------------------	--	-----------------------------	------------

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parcel of the Flat No. 1102 on the 11TH Floor of "A" Wing of the building known as Lokmanya Nagar Priyadarshani Co-operative Housing Society Ltd., Situated at Kaka Sahab Gadgil Marg, Dadar (West), Mumbai 400026 standing Mhada Plot of land being Plot No. 580, TPS-4, Mahim Division Cadastral Survey No. 1303 Lower Parel.

9282292	MR. NANA LAXMAN DHAWSHE, MRS. VARSHA NANA DHAWSHE	Rs. 520987/- & 28-10-2021	07-09-2021
---------	---	---------------------------	------------

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: FLAT NO.10, ADMEASURING BUILT UP AREA 430 SQ.FT., ON 2ND FLOOR, RAMESHARCADE II, CONSTRUCTED ON LAND BEARING NO. SR. NO. 83, HISSA NO.3A, SITUATED AT VILLAGE SONARPADA, SHANKARA NAGAR, SONARPADA, KALYAN, SHILL ROAD, DOMBIVALI EAST, THANE

"with further interest, additional interest, at the rate as more particularly stated in respective Demand Notices, incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to TCHFL as aforesaid, the TCHFL shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property(ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences. The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s)/Immovable Property(ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of TCHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Date: 03.11.2021
 Place: Mumbai
 Sd/- Authorized Officer
 For Tata Capital Housing Finance Limited

GARWARE SYNTHETICS LIMITED
 CIN: L99999MH1969PLC014371
 Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Mira Road-401104

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER, 2021 (Rs. in lakhs)

Sr. No.	Particulars	(Rs. in lakhs)		
		3 months ended on 30.09.2021 (Unaudited)	6 months ended on 30.09.2021 (Unaudited)	3 months ended on 30.09.2020 (Unaudited)
1	Total Income from operations and other Income	337.20	563.45	227.55
2	Profit/(loss) before tax, exceptional items and extraordinary items	24.27	29.83	21.48
3	Profit/(loss) before tax but after extra ordinary activities and exceptional items	24.27	29.83	21.48
4	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax (9-10)	24.27	29.83	21.48
5	Net Profit/(Loss) for the period (11+/-12)	24.27	29.83	21.48
6	Total Comprehensive Income for the period (comprising of Profit and Loss)	24.27	29.83	21.48
7	Paid-up Equity Share Capital (Face value shall be indicated)	580.89	580.89	580.89
8	i). Earnings per share (before extra-ordinary items)	0.42	0.51	0.37
	a. Basic	0.42	0.51	0.37
	b. Diluted	0.42	0.51	0.37
9	ii). Earnings per share (after extra-ordinary items)	0.42	0.51	0.37
	a. Basic	0.42	0.51	0.37
	b. Diluted	0.42	0.51	0.37

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Half - yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The full format of the Quarterly Unaudited Financial Results is available on the websites of the Stock Exchange (http://www.bseindia.com).
- Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Garware Synthetics Limited
 Sd/-
 Santosh Borkar
 Director
 DIN: 03134348
 Date: 03.11.2021
 Place: Thane

Savita Oil Technologies Limited
 CIN - L24100MH1961PLC012066
 Registered Office: 66/67, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai - 400 021, India Tel: 91 22 6624 6200 / 6624 6228; Fax: 91 22 2202 9364, E-mail: legal@savita.com; Website: www.savita.com

SAVSOL | TRANSOL

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2021 ₹ in lakhs

Particulars	Quarter ended 30.09.2021 Unaudited	Half Year ended 30.09.2021 Unaudited	Quarter ended 30.09.2020 Unaudited
	Total Income from Operations (net)	69,846.47	1,31,147.33
Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	7,683.94	18,129.89	5,080.76
Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	7,683.94	18,129.89	5,080.76
Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	5,608.75	13,361.96	3,761.98
Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5,587.36	13,306.21	3,753.81
Paid up Equity share capital (Face value of ₹ 10 each)	1,382.01	1,382.01	1,407.11
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)	Not applicable	Not applicable	Not applicable
Earnings per share (of ₹ 10 each)			
Basic: ₹	40.42	96.28	26.73
Diluted: ₹	40.42	96.28	26.73

Notes

- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30th September, 2021 are available on the stock exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.savita.com).
- The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Monday, 1st November, 2021.
- The Board of Directors of the Company, at its meeting held on 20th July, 2021 had proposed to buy 6,00,000 equity shares of Savita Polymers Limited at an enterprise value of ₹ 80 crore plus cash and cash equivalents and fair value of investments on the date of transaction. The shareholders of the Company approved the same in the Extra-Ordinary General Meeting of the Company held on 27th August, 2021. The purchase of the said equity shares was completed on 8th October, 2021 at a total purchase consideration of ₹ 124.43 crore. As a consequence Savita Polymers Limited has become a wholly owned subsidiary of the Company with effect from 8th October, 2021.
- The Company has assessed the possible impact of Covid-19 on its financial results based on the internal and external information available up to the date of approval of these financial results and concluded that no adjustment is required in these results. Based on assessment of business and economic conditions, the Company expects to recover the carrying amounts of its assets. The Company will continue to evaluate the pandemic related uncertainty and assess its impact.
- The Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the Company towards provident fund and gratuity has received the Presidential assent. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 in November 2020. However, the code has not been notified till date. The Company will assess and evaluate the impact once the subject rules are notified and recognize the same in the financial statements in the period in which the Code becomes effective.
- Previous quarters' / year's figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform to those of current quarter / year classification.

For Savita Oil Technologies Limited
 Ravindra Pisharody
 Director
 (DIN:01875848)
 Mumbai
 1st November, 2021

eClerx
eClerx Services Limited
 CIN : L72200MH2000PLC125319
 Regd. Office : Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023
 Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 (Rupees in million, except per share data)

Particulars	Quarter ended				Half Year ended	
	September 30, 2021	June 30, 2021	September 30, 2020	September 30, 2021	September 30, 2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total Income from operations	5,232.52	4,862.60	3,607.86	10,095.12		
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,353.20	1,215.35	831.56	2,568.55		
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,353.20	1,215.35	831.56	2,568.55		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,007.67	920.36	614.53	1,928.03		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	962.61	969.92	821.82	1,932.53		
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	341.87	341.31	340.06	341.87		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year						
Earnings per share (EPS) (for continuing and (of Rs. 10 each) (Not annualised)						
Basic	29.50	26.84	17.74	56.35		
Diluted	28.96	26.55	17.71	55.46		

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021

Particulars	Quarter ended				Half Year ended	
	September 30, 2021	June 30, 2021	September 30, 2020	September 30, 2021	September 30, 2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total income from operations	3,738.93	3,437.13	2,870.91	7,176.06		
Profit before tax	1,145.00	1,102.80	718.27	2,247.80		
Profit after tax	856.48	821.18	533.42	1,677.66		

Note :

- The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com.

For and on behalf of Board of Directors
 Sd/-
 PD Mundhra
 Executive Director
 Place : Mumbai
 Date : November 2, 2021

मराठी मनाचा आवाज
 नवशक्ति
 www.navshakti.co.in

MODISON METALS LIMITED
 Regd. Office:- 33-Nariman Bhavan, 227-Nariman Point, Mumbai - 400021
 Te: +91 22 2202 6437 Fax: +91 22 2204 8009 Email:shareholder@modison.com • Web: www.modison.com
 CIN: L51900MH1983PLC029783

Extract of Standalone and Consolidated UnAudited Financial Results for the Quarter & Half Year Ended 30th September, 2021 (Rs. In Lakhs except EPS)

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter ended 30.09.2021 Unaudited	Half Year Ended 30.09.2021 Unaudited	Quarter ended 30.09.2020 Unaudited	Year ended 31.03.2021 Audited	Quarter Ended 30.09.2021 Unaudited	Half Year Ended 30.09.2021 Unaudited	Quarter Ended 30.09.2020 Unaudited	Year ended 31.03.2021 Audited
Total income from operations (net)	9,595.61	16,612.55	6,879.85	29,363.76	9,596.10	16,613.35	6,880.29	29,364.97
Earning Before Interest, Tax and Depreciation (EBITDA)	953.56	1,408.02	1,419.64	3,792.93	953.84	1,408.52	1,420.39	3,793.75
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	729.38	1,241.00	1,283.90	3,338.90	729.66	1,241.50	1,284.64	3,339.72
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	744.56	972.11	1,241.02	2,980.22	744.84	972.61	1,241.76	2,981.04
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	547.31	713.07	931.12	2,243.12	547.51	713.44	931.66	2,243.75
Equity Share Capital	324.50	324.50	324.50	324.50	324.50	324.50	324.50	324.50
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	16,131.77	-	-	-	16,133.23
Earning per share (EPS) (of Rs 1/- each) (not annualised)								
Basic & Diluted	1.69	2.20	2.87	6.91	1.69	2.20	2.87	6.91

Note:

- The above is an extract of the detailed format of the Financial Results for Quarter & Half year ended 30th September 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarter & Half year ended UnAudited Financial Results are available on Company website (<http://www.modison.com>), the Stock Exchanges websites of BSE Limited (<http://www.bseindia.com>) & NSE Limited (<http://www.nseindia.com>).
- Corresponding figures of the previous year's/quarter's/period's have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary.

Place: Mumbai
 Date : 01st November 2021

FOR AND ON BEHALF OF THE BOARD For Modison Metals Limited
 Sd/-
 Manish Kumar Srivastava
 DIN: 08796273
 Joint Managing Director

VASTU HOUSING FINANCE CORPORATION LIMITED
 Registered Office : 203/204, "A" Wing, 2nd Floor, Navbharat Estates, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai 400 015
 CIN: U65922MH2005PLC272501 Tel:022 2419 0911 Website : www.vastuhfc.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 (Rs. in lakh)

Sr. No.	Particulars	Half Year Ended 30.09.2021	Half Year Ended 30.09.2020	Year Ended 31.03.2021
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	17,911.77	14,706.67	32,231.89
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,017.00	5,668.15	13,322.96
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,017.00	5,668.15	13,322.96
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,546.06	4,236.66	10,026.54
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,527.07	4,234.04	10,016.